

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my clients i.e. (1) **ILA PRAFULBHAI ANUWADIA** (2) **PRAFUL HARILAL ANUWADIA** (3) **ALPA HAREN ANUWADIA** (4) **DIYA HAREN ANUWADIA** (5) **VIVAAN HAREN ANUWADIA** being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of **HAREN PRAFULBHAI ANUWADIA** for the Flat No.206, Second Floor, 6-Wing, in Rashmi Complex, Behind G.C.C. Club, Mangal Nagar, Mira Road (E), Dist: Thane-401107.

FURTHER HAREN PRAFULBHAI ANUWADIA (during his life time) was the owner of the said Flat, having being purchased from **M/S. RASHMI HOUSING**, by way of Agreement dated 21/04/2004 and the same was registered at Thane under serial No. TNN2-03599-2004 dated 07/05/2004.

But the deceased **HAREN PRAFULBHAI ANUWADIA** has expired on 25/09/2022, at Manipal Hospital Whitefield **STN LMTS, BBMP**, Bengaluru, Karnataka, having death Registration No. 803162/B/D/2022/060721 dated 05/11/2022, leaving behind his parents i.e. Mother i.e. **ILA PRAFULBHAI ANUWADIA** and Father i.e. **PRAFUL HARILAL ANUWADIA** and his Wife i.e. **ALPA HAREN ANUWADIA** his minor daughter i.e. **DIYA HAREN ANUWADIA** and his minor Son i.e. **VIVAAN HAREN ANUWADIA** as his only legal heirs and representatives on accordance with the law of succession under which he was governed at the time of his death.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of (1)**ILA PRAFULBHAI ANUWADIA** (2) **PRAFUL HARILAL ANUWADIA** (3) **ALPA HAREN ANUWADIA** (4)**DIYA HAREN ANUWADIA** (5)**VIVAAN HAREN ANUWADIA** being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of **HAREN PRAFULBHAI ANUWADIA** of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 14 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mira Road (E), Thane.
Date: 07-01-2023
Sd/-
Adv. Akta M. Parikh
Shop No. 22, 1st Floor,
Crystal Plaza, Station Road,
Mira Road (E), Dist: Thane-401107.

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my clients i.e. (1)**ILA PRAFULBHAI ANUWADIA** (2) **PRAFUL HARILAL ANUWADIA** (3) **ALPA HAREN ANUWADIA** (4)**DIYA HAREN ANUWADIA** (5)**VIVAAN HAREN ANUWADIA** being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of **HAREN PRAFULBHAI ANUWADIA** for the Flat No.404, Fourth Floor, Bldg. No. D-6, in Kamini Shantinagar Chs. Ltd., Sector-VII, Shanti Nagar, Mira Road (E), Dist: Thane-401107.

FURTHER (1) HAREN PRAFULBHAI ANUWADIA (during his life time) (2) **ALPA HAREN ANUWADIA** were the owners of the said Flat, having being purchased from **MRS. USHABEN HARISH KOTHARI**, by way of Agreement dated 31/03/2021 and the same was registered at Thane under serial No. TNN10-5283-2021 dated 06/04/2021.

But the deceased **HAREN PRAFULBHAI ANUWADIA** has expired on 25/09/2022, at Manipal Hospital Whitefield **STN LMTS, BBMP**, Bengaluru, Karnataka, having death Registration No.803162/B/D/2022/060721 dated 05/11/2022, leaving behind his parents i.e. Mother i.e. **ILA PRAFULBHAI ANUWADIA** and Father i.e. **PRAFUL HARILAL ANUWADIA** and his Wife i.e. **ALPA HAREN ANUWADIA** his minor daughter i.e. **DIYA HAREN ANUWADIA** and his minor Son i.e. **VIVAAN HAREN ANUWADIA** as his only legal heirs and representatives on accordance with the law of succession under which he was governed at the time of his death.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of (1)**ILA PRAFULBHAI ANUWADIA** (2) **PRAFUL HARILAL ANUWADIA** (3)**ALPA HAREN ANUWADIA** (4) **DIYA HAREN ANUWADIA** (5)**VIVAAN HAREN ANUWADIA** being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of **HAREN PRAFULBHAI ANUWADIA** of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 14 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned.

Place:Mira Road (E), Thane.
Date:07-01-2023
Sd/-
Adv. Akta M. Parikh
Shop No. 22, 1st Floor,
Crystal Plaza, Station Road,
Mira Road (E), Dist: Thane-401107.

NOTICE
I, CA. ALEEM MEHMOOD LILANI, intends to purchase the goodwill of **M/s. Lilani and Associates** - (Proprietor - Deceased CA. Mehmoood Ahmed Lilani) from legal heir(s).

Anyone having objection thereto should send the objection directly to Decentralised Office Head of ICAI - WESTERN REGIONAL OFFICE, ICAI Tower, C-40, G Block, Opp. MCA Ground, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051.

PUBLIC NOTICE
This is to notify that our client, Mr. Dilipkumar Bhawarjal Jain, is the owner of Factory Gala No. 144, on the 1st floor, in the Bldg. No. 5 & Society known as "New Ashirwad Industrial Premises CSL", constructed on land bearing Plot No. G. S. No. 10, H. No. Nil, CTS No. 46, 50 to 58, 58, 59/10, situated at Ram Mandir Road, Village-Pahadi, Goregaon, Tal-Borivli, Mumbai-400104.

Originally Venus Tin Industries had purchased said Gala No. 144 & 145 from M/s. Ashirwad Construction Co. through an Agreement dated 20/02/1989 (Notarized Reg. No.714). Said Venus Tin Industries obtained NOC dated 11/07/1989 from MCGM to establish the factory in respect of Gala No. 144 & 145. Said M/s. Venus Tin Industries sold the said Gala No. 144 to Mr. Dilipkumar Bhawarjal Jain through an unregistered Sale Agreement dated 22/02/2001.

If any person/institution/ Bank has possession of, and/or has any right, title interest in respect of the said property by way of sale, gift, lease, inheritance, heirship, exchange, mortgage, lien, private mortgage or otherwise, is hereby required to make the same known in writing to the undersigned, along with the documents in support thereof, within 7 days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution/Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and our client will be free to deal with the property without reference to the such claim and/or objection and our client will be free to deal with the property without reference to the such claim and/or objection.

Sd/-
Droit Legal Solutions
Advocate, High Court Bombay
502, 5 floor, Paras Business Centre,
Carter Road No.1, Borivli (E),
Mumbai-400066.

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that Builder M/S. PREM BUILDERS, have sold the Flat No. 103, in the "C" Wing, on the First Floor, in the building known as "PREM NAGAR CHS LTD.", lying, being and situated at Near Munshi Banglow, Jivdani Road, Virar (E), Tal-Vasai, District: Palghar - 401305, in the Gerard M. D'souza, in turn Mr. Gerard M. D'souza, had sold the aforesaid flat to Mrs. Sangeeta Shantaram Ambure & Mr. Shantaram Shankar Ambure, in turn Mrs. Sangeeta Shantaram Ambure & Mr. Shantaram Shankar Ambure had sold the aforesaid flat to my client Mr. Ashok Kashinath Nawale, but unfortunately the Original Agreement registered by and between M/S. PREM BUILDERS and Mr. Gerard M. D'souza, by Registered document registered in the office of the Sub-Registrar at Vasai No. I, at Serial No. 750/1988, date 03/02/1988, in respect of aforesaid flat has been lost. Complaint Detail in respect of Missing of Original document is lodged by client in Virar Police Station, Lost Report No.: 32530-2022, dated 26/12/2022, if anybody having any right, title, claims or interest in the aforesaid flat by way of sale, exchange, mortgage or otherwise should communicate the same to Mr. Mahesh Karpe, Advocate, 11, Ground floor, OmArcade, Gawad Wadi, V. S. Road, Virar(E), Taluka: Vasai, District: Palghar., within 7 days from the date of publication of this notice with all relevant document, failing which it will be presumed that nobody has any objection to the said transaction and any person or persons found the original document should intimate my below address within 7 days the dated of publication of this notice.

Date: 07/01/2023
Sd/-
Mahesh Karpe
Advocate

पसिश्चिद क्र. १६
(उपविही क्र.२५ अन्वये)
नोटीस
श्री सिद्धेश्वर को-ऑप. हौ. सोसायटी लिमिटेड, रूम नं.४९९, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, आर.एन.ए. प्लाजा, राम मंदिर, नोरोवाम (प.), मुंबई-४००१०४ या संस्थेचे सभासद असलेल्या या संस्थेच्या इमारतीत खदीनिका क्र.४९९ घाणून करण्याच्या कै. कुशेरी सजाद मोहम्मद यांचे दिनांक २५.०८.२०१९ रोजी त्यांचे नाव बखरा, जिल्हा आदमगढ, राज्य उत्तर प्रदेश मध्ये निघून गेले. त्यांनी नामनिर्देशने केलेले नाही. संस्था या नोटीसीद्वारे संस्थेच्या भांडवलत / मालमतीत असलेले भाग व हितसंबंध हस्तांतरित / करण्यासंबंधी मयत सभासदांचे सारसार - श्री. शमशाद मोहम्मद सजाद कुशेरी मुलगा यांचे नावे करण्याकरीता अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडून हक्कमागण्या / हरकती मागवण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीस (३०) दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्कळ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाली व्यक्तीकडून हक्कमागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत, तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील / मालमतीतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकलीक राहील. जर अशा कोणत्याही हक्कमागण्या / हरकती आपल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंद व उपविधीच्या पत्र मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सविध यांच्याकडे सायकली ७ ते रात्री ९.३० पर्यंत नोटीस दिवल्याच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण: मुंबई
दिनांक: ०८.०९.२०२२

श्री सिद्धेश्वर को-ऑप. हौ. सोसायटी लिमिटेड
अध्यक्ष / सचिव / खजिनदार



Thane Bharat Sahakari Bank Ltd., (Scheduled Bank)
Recovery & Legal Department
Rimzim Apt., Gr. Floor, Bajji Prabhu Deshpande Marg, Vishnu Nagar, Naupada, Thane (W) - 400602. Tel: 022-25371028

Rule 8(1) POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)
Whereas,
The undersigned being the Authorized Officer of Thane Bharat Sahakari Bank Ltd., Thane, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule (3) of the Society Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices dated 24/05/2022 calling upon the Borrower M/s. Maharashtra Beauty Centre (Prop. Mr. Mohd. Zulfikar Dilshad Ali) having its Address at Shop No. 3, Vedpathak House, Raghoba Peth, Chendani Station Road, Thane (West) - 400601 & their Guarantors to repay the amount mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of said notices as per the details given in below table.

Sr. No	Branch	A/c No.	Name of the Borrower	13(2) Notice Date	O/s. as on 30/04/2022 (Rs.)
1	Pokhran	2423/197	M/s. Maharashtra Beauty Centre	24/05/2022	96,76,409.93
2	Pokhran	2417/447	(Prop. Mr. Mohd. Zulfikar Dilshad Ali)		18,70,962.00
Total :					1,15,47,371.93

The Borrower/s and Guarantor/s have failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/s, Mortgagee/s and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub Sec (4) of section (13) of Act read with rule 8 of security interest enforcement Rules 2002 on 04/01/2023.

The Borrower/s, mortgagor/s in particular and the public in general are hereby cautioned not to deal with below mentioned Property and any dealings with the said Property will be subject to the charge of Thane Bharat Sahakari Bank Ltd., for an amount of **Rs. 1,15,47,371.93 (Rupees One Crore Fifteen Lakhs Forty Seven Thousand Three Hundred Seventy One and Ninety Three Paise)** & Int. from 01/05/2022 and other expenses thereon.

Description of Secured Asset(s)	
Registered Mortgage of Commercial Shop No. 3, admeasuring area 160 sq. ft., Ground floor, Vedpathak House, lying, being and situated on the Plot of land bearing C.S.No. 59/A, Tika No.2, situated at Village Chendani, Raghoba Shankar Road, Thane (West) - 400605 owned by Mr. Mohd. Zulfikar Dilshad Ali	

Date : 04/01/2023
Place : Thane

Sd/-
Authorised officer
Thane Bharat Sahakari Bank Ltd., Thane

SHRI TULSI MAHAPRAGYA FOUNDATION
NOTICE FOR EXTRA ORDINARY GENERAL BODY MEETING
NOTICE is hereby given that an Extra Ordinary General Meeting of the members of SHRI TULSI MAHAPRAGYA FOUNDATION will be held on 14th day of January, 2023 at 10.00 A.M. at Terapanth Bhavan, Thakur Complex, Kandivali (E), Mumbai - 400101 to transact the following Business.
(1) To Confirm the minutes of Annual General Meeting held on dated 30th Day of October, 2022.
(2) To consider and if deemed fit, to pass with or without modification, the following resolution as a special Resolution.
"RESOLVED that the extension/construction of 5th Floor on existing building of Shri Tulsi Mahapragya Foundation at Terapanth Bhavan, Thakur Complex, Kandivali (E), Mumbai - 400101 as per plan presented by Architect M/s. Daisaria Associates and approved in the Managing Committee Meeting held on 31st December 2022, is hereby approved.
Further resolved that severally or jointly out of Shri. Vinod Kumar Jain-President, Shri. Manish Kothari-Secretary, Shri. Sanjay Jain-Treasurer, Architect Shri. Manoj Daisaria of M/s. Daisaria Associates are hereby authorized to sign, file, submit, rectify, deliver all documents, plans of the proposed extension/construction of building in Brihanmumbai Mahanagarpalika.
By Order of the Managing Committee
For Shri Tulsi Mahapragya Foundation
(Manish Kothari)
Secretary
NOTE :- In the absence of Quorum, the meeting shall stand adjourned by half an hour and will be held at the same place on the same day, to transact the same agenda.

KCD Industries India Limited
CIN: L70100MH1985PLC301881
Regd. Off.: 501, 5th Floor, Ruby Crescent Business Boulevard, Ashok Chakravati Road, Kandivali (East), Mumbai – 400 101. **Phone :** 9137322030
Email : compliance@kcdindustries.com • **Web :** www.kcdindustries.com

POSTAL BALLOT NOTICE
NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its members by way of Ordinary Resolution in respect of the following matters:
· To increase in the authorized share capital and consequently alteration in the capital clause of the memorandum of association (MOA) of the Company.
· To approve split/sub-division of equity shares of the Company.
· To regularize the appointment of Mr. Arun Kuttan (DIN: 09844434) as a Non-executive Director of the Company.
a) In this regard all the members are hereby informed that the Company has set out notice to its members for aforesaid resolutions to be transacted through postal ballot by voting through remote e-voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL) or by Postal Ballot Form.
b) The Company has completed dispatch of the Postal Ballot Notice to the Members through permitted mode on Friday, 06th January 2023.
c) The cut-off date for determining the eligibility to vote through remote e voting shall be Friday, 30th December 2022.
d) Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of e-voting.
e) The e-voting shall commence from Sunday, 08th January 2023 (09:00 AM IST) and concludes on Monday, 06th February 2023 (05:00 PM IST).
f) The remote E-voting module shall be disabled by National Depository Services (India) Limited ("NSDL") thereafter.
g) Postal Ballot Form received after Monday, 06th February 2023, will be strictly treated as if the reply from the member has not been received.
h) Any person who acquires the shares and becomes the member of the company after the dispatch of the notice and hold shares as on the cut-off date i.e., Friday, 30th December 2022, may obtain login ID and password by sending request on evoting@nsdl.co.in, to cast their vote electronically. However, if a person is already registered with NSDL for e voting then existing User Id and password can be used to cast their vote.
The results declared along with scrutinizer report within the prescribed period shall be displayed on the Company's Website and also communicated to the stock exchange.
Members are requested to note that in case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an email to evoting@nsdl.co.in or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in
By Order of the Board
For KCD Industries India Limited
Sd/-
Rajiv Dargi
Managing Director
DIN: 02089219
Date: 07th January 2023
Place: Mumbai

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY given on behalf of Dattendu Co-Operative Housing Society Ltd. (hereinafter referred to as the "Society") to all concerned that one **SINDURII AUSSHIM BASAK @ Punita Ausshim Basak Wd/o Aseem Taraknath Basak @Ashim Basak @ Ausshim Basak @ Ashim T. Basak** (since deceased) having her address at 3345-46, Christian Colony, Pyare Lal Road, Karol Bagh, New Delhi - 110005, has represented our clients viz. Dattendu Co-Operative Housing Society Ltd. that she is legally wedded wife of Aseem Taraknath Basak. She further informed that the said Aseem Taraknath Basak expired at Mumbai on 24/09/2022 leaving her as his the only legal heir and representative to inherit and represent Aseem Taraknath Basak's 50% share, right, title and interest in the flat being Flat No.29 B, admeasuring 539 sq.ft., 3rd floor, Datta Apartment (Dattendu Co-Operative Housing Society Ltd.), 15th Road Corner, Ramakrishna Mission Marg, Near B.P.M. School, Khar (West), Mumbai - 400 052 and alongwith Five (5) Shares bearing Distinctive Nos.141 to 145 both inclusive in Share Certificate No.47.

She has further informed the society that she has already applied for Letters of Administration to the properties and credits of Late Aseem Taraknath Basak in the Hon'ble High Court being Petition for Letters of Administration (Ldg.) No.TPL/33088/2022 and the said Letters of Administration is awaited in respect of flat i.e. Flat No.29 B, admeasuring 539 sq.ft., 3rd floor, Datta - Apartment (Dattendu Co-Operative Housing Society Ltd.), 15th Road Corner, Ramakrishna Mission Marg, Near B.P.M. School, Khar (West), Mumbai - 400 052 and alongwith Five (5) Shares bearing Distinctive Nos.141 to 145 both inclusive in Share Certificate No. 47.

The said Sindurii Ausshim Basak has further informed the society that the said flat is held by her alongwith one Gurudas T. Basak and the said Gurudas T. Basak has already sold his 50% share, right, title and interest to Third Party.

Sindurii Ausshim Basak's now intends to sell her undivided 50% share, right, title and interest in the said Flat being Flat No.29 - B, situated at 15th Road Corner, Ramakrishna Mission Marg, Near B.P.M. School, Khar (West), Mumbai - 400 052 and more particularly described in the schedule hereunder written and hereinafter referred to as said "Flat" to her buyer who has also purchased 50% undivided from Gurdas Basak, pending obtaining Letters of Administration.

Any person claiming any right, title, interest, claim, share in the said flat or part thereof by way of sale, mortgage, lease, exchange, lien, possession, easement, injunction order howsoever or otherwise are hereby requested to make the same known to the undersigned at their address viz. 306, 3rd Floor, 29, Rustom Building, Veer Nariman Road, Fort, Mumbai - 400 023 within 7 days from the date of publication hereof failing which, claims if any, raised thereafter shall be treated as waived.

THE SCHEDULE OF THE FLAT ABOVE REFERRED TO:
ALL THAT piece and parcel of undivided 50% share, right, title and interest in Flat No.29 B, admeasuring 539 sq.ft. on the 3rd Floor, in the building known as Datta Apartment (Dattendu Co-Operative Housing Society Ltd.), situated at C.T.S. No.195 C, Village Danda, 15th Road Corner, Ramakrishna Mission Marg, Near B.P.M. School, Khar (West), Mumbai 400052 alongwith Share Certificate No.47 containing therein 5 shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos.141 to 145 (both inclusive).

Dated this day of 07th January, 2023.
I have No Objection to issue For **M/s. Tamhane & Co.,**
Public Notice as above Sd/-
(Sindurii Ausshim Basak) Advocates and Solicitors for
Date : 07.01.2023 Dattendu CHS. Ltd

Public Notice
This is to bring to the notice of the general public that one ID Card of Mr. Pradip Shivaji Narsale issued by ICICI Bank Ltd. having ID card no. 2231858 has been found missing and/or lost on 04/01/2023. Anyone, who finds the said ID card, is requested to return the said ID card to the Manager Debt Services & Management Group, ICICI Bank Limited.,
Therefore, all the customers of ICICI Bank Limited are hereby notified not to make any payment to any un authorised person holding the said ID card no. 2231858.
Please take further notice that anybody making payment to any person holding the said ID card shall do so at his/her own costs, risk and peril and ICICI Bank shall not be bound and/or responsible for any payment.
Date: 07/01/2023
Place: MUMBAI
-Sd/-
For ICICI Bank Limited

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
SHREE PRASAD CO-OP. HSG. SOC. LTD.
Add :- Mauje Chikanghar, B Ward, Rambaug, Kalyan (W), Tal. Kalyan, Dist. Thane
Regd. No. TNA/KLN/HSG/TC/34437/2022-23
Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - **24/01/2023 at 3.00 p.m.**
Respondents - 1) Shri. Jayesh Narayan Kotian, 2) M/s. Nityanand Construction Company through Prop. Shri. N. M. Kotian and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.
Description of the property -
Mauje Chikanghar, Tal. Kalyan, Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
-	98	3 P	-	183 Sq. Mtr.

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602.
Tel:-022 25331486.
Date : 06/01/2023
SEAL
Sd/-
Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

VEERHEALTH CARE LIMITED
CIN: L65910MH1992PLC067632
Registered Office: 629-A, Gazzdar House, 1st Floor, Near Kaladevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai – 400 002. Tel: (022) 22018582 Fax: (022) 22072644
Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net
Corrigendum to Extra Ordinary General Meeting Notice
Veerhealth Care Limited had issued a Notice dated 5th December, 2022 for convening the Extra Ordinary General Meeting of the shareholders of the Company on 10th January, 2023. The Notice has already been circulated to the Shareholders of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the rules made thereunder. Shareholders are requested to note the following changes to Notice.
On page no. 22, in the Explanatory Statement, the following be added in point no. 19 other disclosures as clause (g):
(g) "None of the Director or Promoter of the Company is declared as willful defaulter or fraudulent borrower as defined under the SEBI ICDR Regulations."
After Point No. 19, below mentioned details be added as point no. 20:
20. Shareholding pattern of the company pre and post proposed preferential issue:

Category	Pre-Preferential issue		Post-Preferential issue	
	No. of Shares	Percentage	No. of Shares	Percentage
Promoters and Promoter Group (A)	30,75,866	44.36	30,75,866	30.76
Public (B)	38,58,372	55.64	69,23,372	69.24
Total (A) + (B)	69,34,238	100.00	99,99,238	100.00
Custodian@	-	-	-	-
Grand Total(A)+(B) + (C)	69,34,238	100.00	99,99,238	100.00

After Point No. 20, below mentioned details be added as Point No. 21:
21. Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the Equity Shares proposed to be allotted and/or who ultimately control the proposed allottees, the percentage of post Preferential Issue capital that may be held by the allottees and change in control, if any, in the Company consequent to the preferential issue:
Identity of the allottee and the percentage of post preferential issue capital that may be held by them:

Name of the Allottee	Category	Ultimate Beneficial Owner	% of post preferential issue
Shanti Properties	Non-Promoter	Kulin S Vora Rocky R Vora Jigna B Vora	3.40
Jayprakash A Mehta HUF	Non - Promoter	Jayprakash A Mehta	1.08
Jinendra R Shah	Non - Promoter	Jinendra R Shah	1.00
Ramesh M Shah	Non-Promoter	Ramesh M Shah	1.00
Anraj H Shah	Non-Promoter	Anraj H Shah	0.82
Pinesh A Shah	Non – Promoter	Pinesh A Shah	0.82
Vivek A Shah	Non-Promoter	Vivek A Shah	0.82

After Point No. 21, below mentioned details be added as Point No. 22:
22. Pre and post issue percentage of the proposed allottees:

Sr.No	Name of the proposed Allottee	Category	No. of equity shares to be issued	Pre issue share holding	%	Post issue share holding	%
1	Shanti Properties	Non-Promoter	340000	-	0.00	340000	3.40
2	Bhagilal M Vora	Non-Promoter	340000	-	0.00	340000	3.40
3	Kulin S Vora	Non-Promoter	340000	-	0.00	340000	3.40
4	Rocky R Vora	Non-Promoter	340000	-	0.00	340000	3.40
5	Dhaval H Vora	Non-Promoter	135000	-	0.00	135000	1.35
6	Jayprakash A Mehta HUF	Non-Promoter	108000	-	0.00	108000	1.08
7	Jinendra R Shah	Non-Promoter	100000	-	0.00	100000	1.00
8	Jinendra R Shah HUF	Non-Promoter	100000	-	0.00	100000	1.00
9	Ankita J Shah	Non-Promoter	100000	-	0.00	100000	1.00
10	Ramesh M Shah HUF	Non-Promoter	100000	-	0.00	100000	1.00
11	Daxa R Shah	Non-Promoter	100000	-	0.00	100000	1.00
12	Anraj H Shah	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
13	Pinesh A Shah	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
14	Vivek A Shah	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
15	Rekha P Shah	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
16	Shantaben A Shah	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
17	Sweety V Shah	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
18	Anraj H Shah	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
19	Pinesh A Shah HUF	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
20	Vivek A Shah HUF	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
21	Neer P Shah	Non-Promoter	82000	-	0.00	82000	0.82
22	Bindu J Mehta	Non-Promoter	54000	-	0.00	54000	0.54
23	Kalpna J Shah	Non-Promoter	34000	16225	0.23	50225	0.50
24	Nilesh K Shah	Non-Promoter	27000	800	0.01	27800	0.28
25	Bhavya N Shah	Non-Promoter	27000	200	0.00	27200	0.27

मानवी आरोग्यवर्धनात पौष्टिक तृणधान्य पिकांची भूमिका महत्त्वाची - सोलापूर जिल्हाधिकारी

सोलापूर, दि.६ : भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पौष्टिक तृणधान्य सेवनाला पूर्वापार महत्त्व आहे. तंदुरूस्तीसाठी पौष्टिक तृणधान्यांचा दैनंदिन आहारात समावेश गरजेचा आहे. मानवी आरोग्यवर्धनात पौष्टिक तृणधान्य पिकाची भूमिका महत्त्वाची असून, तृणधान्य पिकांतील पोषणमूल्ये व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमाणसांत पोहोचण्याची आवश्यकता आहे. याबाबत नागरिकांमध्ये विविध स्तरांतून जनजागृती निर्माण करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने बहुउद्देशीय सभागृह,

जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरীয় कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे तसेच तृणधान्याचे विविध प्रकार बनविणारे उद्योजक, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, नागरिकांचा कोरोनापश्चात तंदुरूस्त राहण्यावर भर असल्याचे चित्र दिसत आहे. याकरिता डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे आहारामध्ये बदलही केला जात आहे. तसेच पूर्वीच्या पध्दतीने बनविले जाणारे खाद्यपदार्थ व सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले धान्य खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने शरीरासाठी तृणधान्यांची उपयुक्तता लोकांना पटवून देणे गरजेचे आहे. त्याबाबतची जनजागृती करावी, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, तृणधान्यावर प्रक्रिया करून जे खाद्य पदार्थ बनविले जातात, त्या पदार्थाचा आपण रोजच्या खानपानामध्ये समावेश केला पाहिजे. तसेच, तृणधान्यावर प्रक्रिया करून खाद्य पदार्थ बनविणाऱ्या उद्योजकांनाही आवश्यक ती मदत करून, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच, तृणधान्यावर प्रक्रिया करून खाद्यपदार्थ बनविणाऱ्या उद्योजकांच्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेऊन त्यांना प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

अनधिकृत बांधकामांबाबत दररोज परिणामकारक कारवाई अपेक्षित : अभिजीत बांगर

ठाणे, दि.६ : शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत फक्त तक्रारींच्या आधारावर किंवा अधूनमधून कारवाईही न करता ती दररोज होणे अपेक्षित आहे, जेणेकरून परिणामकारक पध्दतीने अनधिकृत बांधकाम ांवर अंकुश मिळवणे सोपे होईल. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत आपण केलेल्या किंवा न केलेल्या कार्यवाहीचा परिणाम फक्त अनधिकृत बांधकामे वाढण्यापुरता किंवा कमी होण्यापुरता मर्यादित न राहता त्याचा परिणाम भविष्यात होवू शकणारी दुर्दैवी घटना ज्याच्या माध्यमातून जीवितहानीसुद्धा होवू शकते अशी घटना टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सध्या अनधिकृत बांधकामांबाबत अधिकाऱ्यांकडून दैनंदिन कार्यवाही होताना दिसत नाही. अंदाधुंद पध्दतीने शहरात सध्या अनधिकृत बांधकामे फोफावताना दिसत आहेत अशा तिखट शब्दात सर्व सहाय्यक आयुक्तांची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी झाडाझडती घेत शहरात एखादी दुर्घटना घडून जीवितहानी झाली तर व्यक्तीशः जबाबदारी निश्चित केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिल्या.

ठाणे शहरात अनधिकृत बांधकाम ांवर सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठक आयोजित केली होती. शहरात अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची प्रक्रिया विशेषतः कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गंभीर आहे. अनधिकृत बांधकाम व

अतिक्रमणावर कारवाई करण्याची प्रक्रिया दिनांक ०२ मार्च २००९ च्या शासननिर्णयात विषद केली आहे. त्यामध्ये विविध स्तरावर अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या असून उपआयुक्तांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण नियंत्रण निमुलर्न पथक कार्यरत राहिल. प्रत्येक प्रभागात होणाऱ्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची व्यक्तीशः जबाबदारी ही सहायक आयुक्त व प्रभाग अधिकारी यांची असेल. प्रभागाची बीटनिहाय विभागणी करून प्रत्येक बीटम ध्ये बीटनिरीक्षक व बीटमुकादम नेमण्यात यावे. बीटनिरीक्षकाने परवानगी नसेल अशी प्रकरणे संबंधित प्रभागअधिकाऱ्यांच्या किंवा सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आणावीत. प्रभाग अधिकाऱ्याने याबाबत तपासणी करून जर ते समाधानकारक आढळले नाही तर नियमानुसार संबंधितांना नोटीस घावी, व संबंधित व्यक्ती नोटीस कालावधीत कागदपत्रे सादर न करु शकल्यास त्या गुन्ह्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. प्रभागस्तरावर बीटनिहाय नोंदवही ठेवण्यात यावी. या नोंदवहीमध्ये त्यांच्या बीटमधील अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण इ नागरी गुन्ह्याशी संबंधित घटनेची नोंद ठेवावी तसेच न केल्यास संबंधित बीट निरीक्षकास जबाबदार धरण्यात यावे. तसेच बीटमध्ये अतिक्रमण अनधिकृत बांधकामाची एकही घटना निदर्शनास न आल्यास त्यांचीही नोंद बीट रजिस्टरमध्ये करण्याची जबाबदारी बीट निरीक्षक व बीट मुकादमाची राहिल.

शेतकऱ्यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी!

अमरावती, दि.६ : अप्पर वर्धाची तेराही दरवाजे एकच वेळी उघडल्याने येवती, सिंभोरा भांबोरा येथील शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान झेलावे लागत आहे. २००७ पासून ही परिस्थिती आहे. त्यावर तोडगा काढावा; अन्यथा इच्छामरणाला परवानगी घावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे एकाच वेळी उघडल्यामुळे धरणालगत असणाऱ्या मौजा सिंभोरा, भांबोरा, येवती या गावातील शेतकऱ्यांची १२५ एकराहून अधिक जमीन दरवर्षी पाण्याखाली येऊन शेतीचे बांध, वहिवाटीचे मार्ग, विहीर, मोटारपंप तसेच कपाशी सोयाबीन, संत्री, मोसंबी या पिकांचे पूर्णतः नुकसान होते. पाणी साचून राहिल्याने जमीन नापीक झाली असून, रानटी तण तसेच गाजरगवत शेतात वाढत आहे.याबाबत शेतकऱ्यांचा मागील १५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. अनेक अधिकारी व संबंधित प्रशासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. अखेर सर्व शेतकऱ्यांनी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब गेडाम यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गटाचे जिल्हाध्यक्ष अरुण पडोळे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनाही रवाना केले. शेतकरी संजय आपकाजे, मि लिंद उमरकर, प्रफुल्ल उमरकर, पुरुषोत्तम देवताळे, परसराम पारिडे, अवधूत माहुरे, राहुल देवताळे, किशोर उमरकर, महादेव नांदणे, राहुल गडलिंग, जितेंद्र गडलिंग, नितीन आपकाजे, प्रमोद आपकाजे, नंदकिशोर आपकाजे यावेळी उपस्थित होते.

इनक्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकडून सुरक्षित, विमोचनीय, अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीतून ३५० कोटींपर्यंत निधी उभारण्याची घोषणा

मुंबई, दि.६ : ठेवी न स्वीकारणारी महत्त्वाची बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) इनक्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आज सुरक्षित, विमोचन करण्यायोग्य आणि अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीची घोषणा केली. प्रत्येकी १,००० दर्शनी मूल्य असलेले एकूण छ १७५ कोटीपर्यंत (बेस इश्यू) तसेच अतिरिक्त भरणा झाल्यास एकूण ३५० कोटींपर्यंत (इश्यू) निधी राखून ठेवण्याच्या पर्यायासह ही रोखे विक्री सोमवार, ९ जानेवारी २०२३ रोजी खुली होईल आणि शुक्रवार, २७ जानेवारी २०२३ रोजी बंद होणार आहे. रोखे विक्रीअंतर्गत प्रस्तावित एनसीडीला क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड द्वारे ‘क्रिसिल ए+/स्शिर’ पतम ानांकन बहाल केले गेले आहे. रोखे विक्रीची प्रधान व्यवस्थापक – जेएम फायनान्शियल लिमिटेड ही कंपनी आहे.

इनक्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भूपिंदर सिंग म्हणाले, आम्ही एक वैविध्यपूर्ण कर्ज देणारी बँकेतर वित्तीय कंपनी म्हणून स्वतःचे स्थान दृढतेने स्थापित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्लेषणे आणि

आमच्या मालमतेच्या गुणवत्तेच्या सामर्थ्याने परावर्तित जोखीम निकषांवर तीव्र स्वरूपात लक्ष केंद्रित करण्यावर आमचा भर राहिला आहे. हा पत जोखीम आणि संकलन, तसेच उद्यम कारभाराच्या सर्वोच्च मानकांसाठी प्रयत्न केलेल्या आणि अनेकवार कसोट्यांद्वारे सिद्ध केलेल्या दृष्टिकोनाचा परिणाम आहे. कर्ज देण्याची प्रक्रिया गतिमान, सोपी आणि विनासायास करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि डेटा-विज्ञानाचा सतत फायदा घेत असतो. आमचा ठाम विश्वास आहे की तंत्रज्ञान आमच्या प्रक्रियेच्या वेळेत निरंतर कपात करण्यास पुढेही मदत करेल, ज्यामुळे आमची कार्यक्षमता सुधारेल आणि आम्हाला आमच्या ग्राहकांना चांगली सेवा प्रदान करण्यास मदत मिळेल. आत्तापर्यंतच्या आमच्या वादींचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आमच्या दायित्व धोरणाचे यश आहे आणि लवकरच सुरू होणारी एनसीडीची सार्वजनिक विक्री ही आमच्या कर्ज दायित्वाच्या मिश्रणाला आणखी वैविध्य आणि बळकट करण्यात भूमिका बजावेल. हे एनसीडी / रोखे त्रैमासिक आणि वार्षिक व्याज

पर्यायांसह ९.४५% ते १०.००% वार्षिक व्याज दर (कूपन दर) प्रस्तुत करतात. रोख्यांमध्ये महिने आणि महिन्यांचे दोन कालावधी दिलेले आहेत. (कूपया एनसीडीच्या प्रत्येक मालिकेसाठी कूपन दर आणि मुदतीच्या रचनेवरील खालील कोष्टक पाहा.) हे एनसीडी / रोखे मुंबई शेअर बाजार – बीएसई लिमिटेड आणि राष्ट्रीय शेअर बाजार – एनएसई असे दोन्हींवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव असून, बीएसई हे नियुक्त स्टॉक एक्सचेंज आहे.

या रोखे विक्रीद्वारे उभारलेल्या निधीपैकी किमान ७५ टक्के निधी पुढील कर्ज, वित्तपुरवठा आणि कंपनीच्या विद्यमान कर्जाच्या व्याज आणि मुद्धलाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल आणि उर्वरित रक्कम सामान्य उद्यम हेतूंसाठी (ही बाब सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (नॉन-कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजचे इश्यू आणि लिस्टिंग) विनियम, २०२१ (सेबी एनसीएस विनियम) चे पालन करून, इश्यूमध्ये उभारलेल्या रकमेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसलेल्या अशा वापराच्या नियमाच्या अधीन) वापरण्याचा प्रस्ताव आहे.

वीरहेल्थ केअर लिमिटेड

सीआयएनः एल६५९१०एएएफ१९२पीएलसी०६७६३२

नोंदणीकृत कार्यालय: ६२९-ए, गझदार हाउस, १ला मजला, काळवादेवी पोस्ट ऑफिस जवळ, जे.एस.एस.मार्ग, मुंबई-४०० ००२.
दूरध्वनी: (०२२) २२०१८५८२
फॅक्स: (०२२) २२०२६४४
ई-मेल: info@veerhealthcare.net
वेबसाइट: www.veerhealthcare.net

अतिरिक्त सर्वसाधारण सभेच्या सूचनेकरिता शुध्दीपत्र

वीरहेल्थ केअर लिमिटेड ने १० जानेवारी २०२३ रोजी कंपनीच्या भागधारकांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा बोलावण्याकरिता ५ डिसेंबर २०२२ रोजी एक सूचना जारी केली होती. ही सूचना कंपनीच्या भागधारकांना या तरतुदीचे योग्य पालन करून आधीच विलंबित केली गेली आहे. कंपनी कायदा, २०१३ मधील तरतुदीचे योग्य पालन करून सर्वसाधारता असेल निघम ही सूचना कंपनीच्या भागधारकांना आधीच पाठविली गेली आहे. भागधारकांना विनंती आहे की त्यांनी सूचनेतील खालील बदलांची नोंद घ्यावी.

४४ वा प्रा. क्र. २२, स्पष्टीकरणात्मक विधानमध्ये, कलम (बी) म्हणून खालील मुद्दा क्र.१९ मध्ये खालील गोष्टी जोडल्या जाणार.

(बी) सेबी एन५०डीआर नियमानुसार परिभाषित केन्सायुसमर कंपनीचा कोणीही संचालक किंवा प्रवर्तक जाणूनबुजु कसट्या किंवा फसवणूक करणारा कर्जदार म्हणुन घोषित केलेला नाही.
पॉइंट क्र. १९ नंतर, खाली नमूद केलेले लागूनील मुद्दा क्र. २०:

२०. प्रस्तावित इश्यूच्या आधी आणि नंतर कंपनीचा शेअरहोल्डिंग पॅटर्न:

श्रेणी	प्री-प्रेफरन्सिवल इश्यू	पोस्ट-प्रीफरन्सिवल इश्यू		
	शेअर्सची संख्या	टक्केवारी	शेअर्सची संख्या	टक्केवारी
प्रवर्तक आणि प्रवर्तक गट (अ)	३०,७५,८६६	४४.३६	३०,७५,८६६	३०.७६
सार्वजनिक (बी)	३८,५८,३७२	५५.६४	६९,२३,३७२	६९.२४
एकूण (अ) + (बी)	६९,३४,२३८	१००.००	९९,९९,२३८	१००.००
कन्ट्रोडिग्न	-	-	-	-
एकूण (अ) + (बी) + (बी)	६९,३४,२३८	१००.००	९९,९९,२३८	१००.००

मुद्दा क्र. २० नंतर, खाली नमूद केलेले तपशील मुद्दा क्र. २१ म्हणून जोडावे:
२१. वाढणूक करणाऱ्या प्रस्तावित इक्विटी शेअर्सचे अंतिम फायदेशीर मालक असलेल्या नैर्घर्षक व्यक्तींची ओळख आणि /किंवा हे प्रस्तावित वाढणूक करणाऱ्याच विवेकम येवतात, पोस्ट डिफरेंसिअल इश्यू पांडनासची टक्केवारी वी वाढण्याकडे अंशू शकते आणि निष्पन्नत बदल, पर असेल तर, कंपनीच्या प्राधान्य इश्यूच्या परिणामी:

वाढणू करणाऱ्याची ओळख आणि त्यांच्याकडे असणाऱ्या पोस्ट प्रेफरेंसिवल इश्यू पांडनासची टक्केवारी:

वाढणू करणाऱ्याचे नाव	श्रेणी	घरम लाभदायक मालक	पोस्ट प्रेफरन्सिवल इश्यूचा %
शांती प्राॅपर्टीज	नॉन - प्रवर्तक	कुलीन एस खोरा रॉकी आर खोरा जिमा बी खोरा	३.४०
जयप्रकाश ए मेहता एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	जयप्रकाश ए मेहता	१.०८
जिनेंद्र आर शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	जिनेंद्र आर शाह	१.००
रमेश एम शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	रमेश एम शाह	१.००
अनराज एच शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	अनराज एच शाह	०.८२
फिरेस ए शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	फिरेस ए शाह	०.८२
विवेक ए शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	विवेक ए शाह	०.८२

मुद्दा क्र. २१ नंतर, नमूद केलेले तपशील मुद्दा क्रमांक २२ म्हणून जोडावेत:

२२. प्रवर्तक किंवा पी-प्रवर्तक या नावाे प्राधान्य इश्यू नंतर वाढणू करणाऱ्याी सध्याची आणि प्रस्तावित स्थिती:

अ. क्र.	प्रस्तावित वाढण्याचे नाव	श्रेणी	जारी केलेल्या सध्यापाची संख्या	जारी कणाऱ्यापूर्वी सध्या	%	पोस्ट इश्यू	%
१	शांती प्राॅपर्टीज	नॉन - प्रवर्तक	३४००००	-	०.००	३४००००	३.४०
२	भोगीलाल एम खोरा	नॉन - प्रवर्तक	३४००००	-	०.००	३४००००	३.४०
३	कुलीन एस खोरा	नॉन - प्रवर्तक	३४००००	-	०.००	३४००००	३.४०
४	रॉकी आर खोरा	नॉन - प्रवर्तक	३४००००	-	०.००	३४००००	३.४०
५	धवल एच खोरा	नॉन - प्रवर्तक	१३५०००	-	०.००	१३५०००	१.३५
६	जयप्रकाश ए मेहता एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	१०८०००	-	०.००	१०८०००	१.०८
७	जिनेंद्र आर शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	१०००००	-	०.००	१०००००	१.००
८	जिनेंद्र आर शाह	नॉन - प्रवर्तक	१०००००	-	०.००	१०००००	१.००
९	अंकीता जे शाह	नॉन - प्रवर्तक	१०००००	-	०.००	१०००००	१.००
१०	रमेश एम शाह	नॉन - प्रवर्तक	१०००००	-	०.००	१०००००	१.००
११	इंदना आर शाह	नॉन - प्रवर्तक	१०००००	-	०.००	१०००००	१.००
१२	अनराज एच शाह	नॉन - प्रवर्तक	८२०००	-	०.००	८२००००	०.८२
१३	फिरेस ए शाह	नॉन - प्रवर्तक	८२००००	-	०.००	८२००००	०.८२
१४	विवेक ए शाह	नॉन - प्रवर्तक	८२००००	-	०.००	८२००००	०.८२
१५	रमेश पी शाह	नॉन - प्रवर्तक	८२००००	-	०.००	८२००००	०.८२
१६	शांतान्वे ए शाह	नॉन - प्रवर्तक	८२००००	-	०.००	८२००००	०.८२
१७	स्वीटी व्ही शाह	नॉन - प्रवर्तक	८२००००	-	०.००	८२००००	०.८२
१८	अनराज एच शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	८२००००	-	०.००	८२००००	०.८२
१९	फिरेस ए शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	८२००००	-	०.००	८२००००	०.८२
२०	विवेक ए शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	८२००००	-	०.००	८२००००	०.८२
२१	नीव पी शाह	नॉन - प्रवर्तक	८२००००	-	०.००	८२००००	०.८२
२२	बिंदू जे मेहता	नॉन - प्रवर्तक	५४५०००	-	०.५४५०००	५.४५	
२३	कल्पना जे शाह	नॉन - प्रवर्तक	३४००००	१६२२५	०.२३	५०२२५	०.५०
२४	नीतीश के शाह	नॉन - प्रवर्तक	२७००००	८००	०.२७	२७८००	०.२८
२५	मनसा एन शाह	नॉन - प्रवर्तक	२७००००	२००	०.००	२७२००	०.२७

मुद्दा क्र. २२ नंतर, खाली नमूद केलेले तपशील मुद्दा क्र. २३ म्हणून जोडावेत:

२३. प्रवर्तक किंवा पी-प्रवर्तक या नावाे प्राधान्य इश्यू नंतर वाढणू करणाऱ्याी सध्याची आणि प्रस्तावित स्थिती:

अ. क्र.	प्रस्तावित वाढण्याक्याचे नाव	सध स्थिती	पोस्ट इश्यू स्थिती
१	शांती प्राॅपर्टीज	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
२	भोगीलाल एम खोरा	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
३	कुलीन एस खोरा	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
४	रॉकी आर खोरा	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
५	धवल एच खोरा	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
६	जयप्रकाश ए मेहता एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
७	जिनेंद्र आर शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
८	जिनेंद्र आर शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
९	अंकीता जे शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
१०	रमेश एम शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
११	इंशा आर शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
१२	अनराज एच शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
१३	फिरेस ए शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
१४	विवेक ए शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
१५	रमेश पी शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
१६	शांतान्वे ए शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
१७	स्वीटी व्ही शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
१८	अनराज एच शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
१९	फिरेस ए शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
२०	विवेक ए शाह एचयूएफ	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
२१	नीव पी शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
२२	बिंदू जे मेहता	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
२३	कल्पना जे शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
२४	नीतीश के शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक
२५	मनसा एन शाह	नॉन - प्रवर्तक	नॉन - प्रवर्तक

शुध्दीपत्र कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि बीएसई लिमिटेडला कळवले जाईल जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत.	वीरहेल्थ केअर लिमिटेडकरिता सही/- योगेश महासुखलाल राठा संचालक सीआयएन : ००१९९१८९
--	---

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

 SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED
(AN ISO – 9001/14001/OHSAS-18001 CERTIFIED COMPANY) SUPREME HOUSE, PRATAP GADH, PLOT NO. 94/C, OPP. IIT, POWAI MUMBAI MH 400076 CIN: L74999MH1983PLC029752 Fax: +91 22 6128 9711 Website: www.supremeinfra.com
Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September